Regd. Office: Sai Hira, Survey No. 93, Mundhwa, Pune - 411 036, India.

Tel: +91 (20) 6645 8000



03<sup>rd</sup> August, 2021

The Secretary Listing Department

BSE Limited National Stock Exchange of India Ltd.

Phiroze Jeejeebhoy Towers, Exchange Plaza,

Dalal Street, Fort, Bandra - Kurla Complex, Bandra (E)

Mumbai  $-400\ 001$  Mumbai  $-400\ 051$ 

BSE Code: 500645 NSE Code: DEEPAKFERT

Subject: Intimation under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of notices published in the newspapers i.e. Financial Express and Loksatta on 03<sup>rd</sup> August, 2021 w.r.t. to the information regarding the 41<sup>st</sup> Annual General Meeting to be held through video conferencing/other audio visual means, Book Closure and Dividend.

We request you to take the same on your record.

Thanking you, Yours faithfully,

For Deepak Fertilisers
And Petrochemicals Corporation Limited

Ritesh Chaudhry Company Secretary

# FINANCIAL EXPRESS

KOTIA ENTERPRISES LIMITED CIN: L74110DL1980PLC010678 Regd. Off.: 905, New Delhi House, 27, Barakhamba Road, New Delhi - 110001,

Tel:- 91-11 -40045955 Email: compliance@kotiaenterprises.com, Website: www.kotiaenterprises.com NOTICE OF BOARD MEETING

Pursuant to Regulation 29(1) (a) & 47(1) (a)& 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that meeting of Board of Directors of M/s Kotia Enterprises Limited will be held on Tuesday, 10th August 2021 at registered office of the Company to consider and approve Standalone Un-Audited Financial Results for the guarter ended 30th June, 2021.

For Kotia Enterprises Limited

Place: New Delhi Company Secretary & Date: 02.08.2021

its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in

any manner whatsoever.

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to

acceptance of advertising

copy, it is not possible to verify



Compliance Officer

Ayush Jindal

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 9th August, 2021, to consider and approve, the unaudited financial results for the guarter ended 30th June, 2021.

The above information is also available on the website of the Company i.e. https://delhi.apollohospitals.com and on the website of the stock exchanges i.e. on www.bseindia.com and www.nseindia.com Priya Ranjan New Delhi

02.08.2021

AVP - Corporate Affairs & Legal

### MARUTI & SUZUKI MARUTI SUZUKI INDIA LIMITED

CIN: L34103DL1981PLC011375

Regd. Off.: Plot No.1, Nelson Mandela Road, Vasant Kunj, New Delhi-110070

Ph.: +91 (11) 46781000, Fax: +91 (11) 46150275 www.marutisuzuki.com, investor@maruti.co.in NOTICE OF 40th ANNUAL GENERAL MEETING ("AGM") TO BE HELD THROUGH

VIDEO CONFERENCE (VC)/OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM) AND

INFORMATION ON E-VOTING The AGM of the Members of the Company will be held on Tuesday, the 24th August, 2021 at 10:00 a.m. through VC/OAVM in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act') and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and Securities and Exchange Board of India ('SEBI)' to transact the businesses set forth in the Notice of AGM. Members will be able to attend the AGM through VC/OAVM at https://emeetings.kfintech.com

The Notice of the AGM and Annual Report have been sent to all the Members whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s). Aforesaid documents are also available on the Company's website i.e. www.marutisuzuki.com and on the website of the Stock Exchanges i.e. <a href="https://www.bseindia.com">www.nseindia.com</a>

. The Company is providing to its members, facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means ('remote e-voting') The Company has engaged the services of Kfin Technologies Pvt Ltd. (KFin) as the authorised agency to provide remote e-voting facility. Members are requested to follow the instructions comprising manner of e-voting and remote e-voting (for casting the vote) which have been given in detail in the Notice of AGM.

The facility for voting through electronic means will also be made available at the AGM (Insta-Poll) and only those members, who are present in the AGM and have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, will be eligible to vote during the AGM.

Information and instructions including the details of user id and password relating to e-voting have been sent to the members through email. The same login credentials should be used for attending the AGM through VC/OAVM.

. The details of the remote e-voting are as under

. Date and time of commencement of remote e-voting: 20th August, 2021 (9:00 a.m.). Date and time of end of remote e-voting: 23<sup>rd</sup> August, 2021 (5:00 p.m.).

The remote e-voting shall not be allowed beyond 23rd August, 2021 (5:00 p.m.). A person, whose name appears in the register of members/beneficial owners as on the cut-off date i.e., 17th August, 2021 shall only be entitled to avail the facility of

remote e-voting or participation at AGM and voting through insta poll. A person who becomes member of the Company after dispatch of the notice of AGM and holding shares as on the cut-off date, may obtain the user ID and password by following the detailed procedure as provided in the notice of AGM which is available

on the Company's website and KFin's website. The Members who have cast their vote by remote e-voting may attend the AGM but shall

not been entitled to cast their vote again O.In case of any queries/ grievances relating to remote e-voting & live webcast, the Members/ Beneficial owners may contact at the following address:

Mr. Raj Kumar Kale, Assistant General Manager, KFin Technologies Private Limited Tower- B, Plot 31-32, Selenium Building, Financial District, Nanakramguda, Gachibowli, Hyderabad - 500032, Phone No. 040- 67162222 or at toll free no. 1-800-30-94-001 e-mail evoting@kfintech com or visit the FAQ's section available at KFin's website https://evoting.kfintech.com/public/Faq.aspx Members may also write to the Company Secretary at investor@maruti.co.in.

For Maruti Suzuki India Limited

Vice President & Company Secretary

New Delhi 03rd August, 2021

Sanjeev Grover

DELHI JAL BOARD: GOVT. OF N.C.T OF DELHI OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER

40 MGD W.T.P. NANGLOI, NEW DELHI "STOP CORONA; WEAR MASK, FOLLOW PHYSICAL DISTANCING, MAINTAIN HAND HYGIENE" **Expression of Interest** 

Delhi Jal Board, Dwarka Water Works intends to execute the work of Design, Build, Installation, Testing and Commissioning of 20 MGD water treatment plant/ Ozonization plant suitable for mixing with raw water / UGR water with OZONIZATION/FILTERATION / AIRATION system for treatment of effluent of sewerage treatment plant having tertiary treatment (Physicochemical) parameters as:-

1. Colour: Clear, PH Value- 7.7, Turbidity- 2.9 (NTU), Total Suspended Solid- 08 (mg/l), NH<sub>3</sub>-4.0 (mg/l), Soluble NH<sub>3</sub>-N-3.0 (mg/l), Particulate NH<sub>3</sub>-N-01(mg/l), PO<sub>4</sub> $^3$ -P-1.2(mg/l), Soluble PO<sub>4</sub> $^3$ -P-1.0 (mg/l), Particulate

PO<sub>4</sub><sup>3</sup>-P-0.2(mg/l), Soluble BOD-03(mg/l), Particulate BOD- 03 (mg/l), COD- 53/(mg/l), Soluble COD-60(mg/l), Particulate COD-04(mg/l), Hardness- 296(mg/l), TDS-955(mg/l), Faecal Coliform-21x10<sup>4</sup> (MPN), to be made

suitable for mixing with raw water/ UGR water with 3 years O&M at Dwarka Water treatment plant. All the agencies/ experts in this field are requested to submit their proposal with complete specification, technology to be adopted, clear Terms and Conditions, land/area required etc. with tentative expenditure incurred in both the cases as applicable to Government/Semi Government department within 10 days (i.e. up to 11.08.2021 at 3.00P.M.). Interested firms may contact to Sh. K.G. Mishra, Executive Engineer, Mob:

Advt. No. J.S.V. 240(2021-22)

Ex. Engineer (E&M) WTP-N

2 BIRLA 

#### **BIRLA TYRES LIMITED**

CIN: L25209WB2018PLC228915 Phone: 033-2262 4355; Fax: 033-2262 4359 Website: www.birlatyre.com; E-mail: corporate@birlatyre.com PUBLIC NOTICE - 3<sup>RO</sup> ANNUAL GENERAL MEETING

This is to inform that in view of the prevailing COVID- 19 pandemic, the 3" Annual General Meeting ('AGM') of Birla Tyres Limited ('the Company') will be convened through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM'), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made there under, read with General Circulars No. 14/2020 dated 8" April, 2020, No. 17/2020 dated 13" April, 2020, No. 22/2020 dated 15th June, 2020, No. 33/2020 dated 26th September, 2020, No. 39/2020 dated 31" December, 2020 and No. 02/2021 dated 13" January, 2021, issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') (collectively referred to as 'MCA Circulars') read with SEBI Circulars No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and

The 3" AGM of the Company will be held on Tuesday, 31" August, 2021 at 3:00 P.M. (IST) through VC/OAVM facility provided by National Securities Depository Limited ('NSDL') to transact the business as set out in the Notice convening the 3" AGM.

The e-copy of the Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2020-21 of the Company will be available on the website of the Company at www.birlatyre.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. Additionally, the Notice of AGM will also be available on the relevant section of the websites of Stock Exchanges i.e., BSE Limited ('BSE') & National Stock Exchange of India Limited ('NSE') at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

Members can attend and participate in the AGM ONLY through the VC/OAVM facility, the details of which will be provided by the Company in the Notice of the AGM. Please note that no provision has been made to attend and participate in the AGM of the Company in person, to ensure compliance with the directives issued by the Government Authorities with respect to the COVID-19 pandemic situation. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013.

The Notice of the AGM along with the Annual Report will be sent electronically to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Registrar & Share Transfer Agent ('Registrar/RTA') / Depository Participants ('DPs') as on the cut-off date i.e. Friday, 6th August, 2021. As per the SEBI circular, physical copy of the Notice and Annual Report will not be sent to the Members. Members holding shares in physical form and who have not yet registered their e-mail addresses are requested to send an e-mail to the RTA viz. MCS Share Transfer Agent Ltd. at mcssta@rediffmail.com mentioning the Name of Member(s), Folio No. along with the self-attested copy of PAN Card on or before 6" August, 2021 to receive the Notice of AGM and Annual Report and on or before 24" August, 2021 to receive the login id and password for remote e-Voting / e-Voting at the AGM. Members holding shares in demat form are also requested to update their e-mail id with their respective DPs.

Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is providing the remote e-Voting facility ('remote e-Voting') of NSDL to all its Members to cast their votes on all Resolutions set out in the Notice convening the 3rd AGM of the Company. The remote e-Voting period begins from Friday, 27th August, 2021 9:00 A.M. (IST) and ends on Monday, 30" August, 2021, 5:00 P.M. (IST), Additionally, the Company shall also provide the facility of voting through e-Voting system during the AGM. Detailed procedure for remote e-Voting e-Voting will be provided in the Notice of the AGM. The Board of Director of the Company have appointed Ms. Ritu Bajaj, (CP Registration No.11933), Practising Company Secretary, as the Scrutinizer to scrutinize the entire e-Voting process in a fair and transparent manner.

Date : 2<sup>™</sup> August, 2021

Place: Kolkata

Jaykay Enterprises Ltd. (CIN: L99999UP1961PLC001187)

Regd. Office: Kamla Tower, Kanpur - 208 001 (India) Ph. No. 91 512 2371478-81 Fax: 91 512 2332665 E-Mail-prabhat.mishra@jaykayenterprises.com;

> Website- www.jaykayenterprises.com NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29(1)(a) read with 47(1) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('the LODR Regulations'), a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, August 13, 2021 interalia to consider, approve and take on record Unaudited Consolidated and Standalone Financial Results of the Company for the 1st Quarter ended on June 30, 2021 as per as per the Regulation 33 of LODR Regulations.

This Information is also available on the Website of the Company and the Stock Exchange i.e www.bseindia.com.

> For Jaykay Enterprises Ltd. (Prabhat Kumar Mishra)

CFO & Company Secretary Place: Kanpur Date : August 02, 2021



CIN:L31101MH2007PLC168823 Regd. Off.: Empire House, 214, Dr. D. N. Road, Ent. A.K. Nayak Marg, Fort, Mumbai - 400 001 Tel: 022-22071501-06, Fax: 022-22071514

Email: karmaenergy@weizmann.co.in

NOTICE NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company scheduled to be held on Thursday, 12° August, 2021 to consider and take on record inter alia amongst other things, the Un

Audited Financial Results for the quarter

ended 30" June, 2021. This notice shall also

be available on company website

www.karmaenergy.co under investor

By Order of the Board of Directors For KARMA ENERGY LTD

Sd/ T V Subramanian **CFO &** Company Secretary

**DEEPAK FERTILISERS** AND PETROCHEMICALS **CORPORATION LIMITED** 

CIN: L24121MH1979PLC021360

Regd. & Corporate Office: Sai Hira, Survey No. 93, Mundhwa, Pune - 411 036. Website: www.dfpcl.com Investor Relations Contact: investorgrievance@dfpcl.com, Tel: +91-20-6645 8000

### INFORMATION REGARDING THE 41st ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING/OTHER AUDIO VISUAL MEANS, BOOK CLOSURE AND DIVIDEND

NOTICE is hereby given that the 41st Annual General Meeting ('AGM') of the members of the Company is scheduled to be held on Thursday, 26th August, 2021 at 11.00 a.m. through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') without physical presence of the members at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 (the 'Act'), MCA Circular dated 13th January 2021 read with circulars dated 5th May, 2020, 8th April, 2020 and 13th April, 2020 (collectively referred to as 'MCA circulars') and SEBI circular dated 15th January, 2021 read with SEBI Circular dated 12th May, 2020, to transact the business as set out in the Notice convening 41st AGM.

In compliance with the said MCA circulars and SEBI circulars, Notice of the 41st AGM and Annual Report for Financial Year 2020-21 will be sent only through electronic mode to all the members whose email addresses are registered with the Company/Depository Participants.

The Notice of 41st AGM and Annual Report for Financial Year 2020-21 will also be made available on the Company's website at www.dfpcl.com, website of the stock exchanges, i.e., BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of Registrar and Share Transfer Agent of the Company, KFin Technologies Private Limited (hereinafter referred to as 'KFin') at https://evoting.kfintech.com.

Manner of registering / updating email address:

- a) Members who are holding shares in physical mode but have not registered / updated there email address with the Company are requested to register / update the same by clicking on https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx or by sending an email to einward.ris@kfintech.com or investorgrievance@dfpcl.com
- b) Members who are holding shares in dematerialised mode but have not registered / updated their email address with their Depository Participants, are requested to register / update their email addresses with the Depository Participants with whom they maintain their demat accounts.

Manner of registering mandate for receiving dividend:

- Members are requested to register / update their Bank Account details, as under: a) With the Depository Participants with whom they maintain their demat accounts, if shares are held in dematerialised mode by submitting the requisite documents.
- b) In case the shareholding is in the physical form, the shareholders will have to submit a scanned copy of a covering/request letter, duly signed by the first shareholder, along with a cancelled cheque leaf with your name and bank account details and a copy of PAN card, duly self-attested, with KFin Technologies Private Limited, as this will facilitate receipt of dividend directly into your bank account.

The Company is providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its members to cast their vote on all resolutions set out in the Notice of 41st AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ('e-voting'). Detailed procedure for joining the AGM and remote e-voting/e-voting for shareholders holding shares in dematerialised mode, physical mode and for shareholders who have not registered their email address is provided in the Notice of 41st AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Friday, 20th August, 2021 upto Thursday, 26th August, 2021 (both days inclusive) for the purpose of 41st Annual General Meeting of the Company and payment of dividend for the financial year ended 31st March, 2021, if declared by the members at their 41st Annual General Meeting to be held on Thursday, 26th August, 2021. The Dividend once approved by the shareholders in the ensuing AGM will be paid electronically through various online transfer modes to those shareholders who have updated their bank account details. For shareholders who have not updated their bank account details, Dividend warrants / demand drafts will be despatched to the registered addresses, however, this will be subject to availability of postal services across the country.

For Deepak Fertilisers And Petrochemicals Corporation Limited

Ritesh Chaudhry Company Secretary

# PANSARI DEVELOPERS LIMITED

Corporate Identity Number (CIN): L72200WB1996PLC079438 Registered Office: : 14, N. S. Road, 4th Floor, Kolkata - West Bengal - 700001, India | Tel. No.: 0891-2574517

E-mail: purti2961@dataone.in | Website: http://www.pansaridevelopers.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that pursuant to the provisions of Section 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules"), Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), General Circular No.14/2020 dated April 8, 2020 General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020 and General Circular No. 39/2020 dated December 31, 2020 (the "MCA Circulars") (the "MCA Circulars") issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("the MCA"), Pansari Developers Limited ("the Company") has on August 02, 2021 completed the dispatch of the Postal Ballot Notice ("the Notice") through email for seeking their approval by way of special resolution in respect of the business mentioned in the Notice dated

As per Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations, 2015 (as amended) (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), the Company is pleased to provide its shareholders the facility to cast their vote on the resolutions set forth in the Notice through electronic voting system ("REMOTE E-VOTING") of Link Intime India Private Limited (LIIPL)

Pursuant to Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 (as amended), the Company further informs all Members that:

a) The Special Business set out in the Notice may be voted electronically.

b) The date of Completion of sending of Notice on August 02, 2021.

c) The Voting rights of the Members shall be in proportion to the Equity Shares held by them in the paid up Equity Shares Capital of the Company as on Cut-off date i.e. July 30, 2021.

d) The cut- off date for determining the eligibility to vote by remote e-voting is July 30, 2021. A person whose name is recorded in the Depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting. e) The remote e-voting period commences on Wednesday, August04, 2021(9:00 a.m.) and ends on Thursday,

September 02, 2021 (5:00 p.m.). f) The voting through electronic means shall not be allowed beyond 5:00 p.m. onSeptember02, 2021.

g) The Postal Ballot Notice, together with Explanatory statement, Remote E-voting instructions and the process of e-mail registration of non-registered members to avail Postal Ballot Notice & Procedure for "Remote E-voting" in terms of MCA Circulars is available on the Company Website - www.pansaridevelopers.comand on Link Intime website https://instavote.linkintime.co.in.

h) In light of the MCA Circulars, Members who have not registered their email address may get their email address

registered by sending an email to the Company at purti2961@dataone.in. i) Post successful registration of the email, the member would get soft copy of the notice and the procedure for e-voting along with the User ID and Password to enable e-voting for this Postal Ballot. In case of any queries, member may

write to purti2961@dataone.in. Members are however requested to register their email addresses, in respect of electronic holdings with their concerned Depository Participants and in respect of physical holdings, with the Company's Share Transfer Agent i.e.Link Intime India Private Limited.

k) In terms of MCA Circulars, voting can be done only by Remote-E-voting. As the Remote E-voting does not require a person to attend to a meeting physically, the members are strongly advised to use the Remote E-voting procedure by themselves and not through any other person/proxies. Further, on account of threat posed by COVID-19 and in terms of MCA Circulars, the Company will send Postal Ballot Notice in electronic form only and hard copy of Postal Ballot Notice along with Postal Ballot Forms and pre-paid envelop will not be sent to the members for this Postal Ballot and members are requested to communicate their assent and dissent through "Remote E-voting" system only.

In case of any queries or grievances regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual which is available at https://instavote.linkintime.co.in under help section or write an email to enotices@linkintime.co.in. Alternatively, you may also contact by writing an email at purti2961@dataone.in.

For Pansari Developers Limited

Place: Kolkata Date: 02.08.2021

Sd/-Mahesh Kumar Agarwal **Managing Director** 

FINANCIAL RESULTS Q1

**CG POWER AND INDUSTRIAL SOLUTIONS LIMITED** CIN: L99999MH1937PLC002641

Registered Office: 6th Floor, CG House, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 030 Tel No.: 022 - 2423 7700 Fax No.: 022 - 2423 7733

E-mail ID: investorservices@cgglobal.com Website: www.cgglobal.com

**EXTRACT OF STANDALONE FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER ENDED 30<sup>™</sup> JUNE. 2021

(₹ in crore)

Quarter Previous Quarter Sr. ended year ended ended **Particulars** No. 30.06.2020 30.06.2021 31.03.2021 Audited Unaudited Unaudited Total income from operations 953.82 2525.89 235.69 Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items) 72.88 (90.80)(137.15)Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items) 67.99 (1166.88)(409.69)Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items) 44.52 (208.93)(421.75)Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive (211.43)43.89 (421.77)Income (after tax)] Equity Share Capital 267.60 267.60 125.35 Reserves (excluding Revaluation Reserve) 899.26 Earnings Per Share (of ₹ 2 each) (not annualised except for the year ended March) 0.33 (a) Basic (2.41)(6.73)(b) Diluted 0.30 (2.41)(6.73)

> EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30<sup>TH</sup> JUNE, 2021

(₹ in crore) Quarter Previous Quarter Sr. ended year ended ended **Particulars** No. 30.06.2021 31.03.2021 30.06.2020 Audited Unaudited Unaudited Total income from operations - for continuing 2963.95 1050.04 362.73 operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional Items and Minority Interest) 74.29 (for continuing and discontinued operations) (116.45)(162.42)Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional Items and Minority Interest) (for continuing and discontinued operations) 70.96 (1323.29)(217.17)Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional Items and Minority Interest) (for continuing and discontinued operations) 47.90 (378.37)(242.66)Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 54.17 (419.26)(231.57)Equity Share Capital 267.60 267.60 125.35 Reserves (excluding Revaluation Reserve) (216.84)Earnings Per Share (of ₹ 2 each) (not annualised except for the year ended March) (for continuing and discontinued operations) (3.87)(a) Basic 0.36 (4.36)

Notes:

(b) Diluted

Place: Mumbai

Date: 2 August, 2021

The above is an extract of the detailed format of Quarterly / Year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended (the 'Listing Regulations'). The full format of the Quarterly / Year ended Financial Results are available on the websites of the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and Company's website (www.cgglobal.com).

The above unaudited standalone and consolidated results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 2 August, 2021. The statutory auditors have carried out a limited review of the financials of the Company as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended (the 'Listing Regulations').

For CG Power and Industrial Solutions Limited

0.32

By order of the Board Natarajan Srinivasan Managing Director

(4.36)

(3.87)

(DIN: 00123338)

Date: 2<sup>nd</sup> August, 2021

Place: Pune

financialexp.epapr.in

Pune

## 9650291163/ Sh. Yogesh Lohchab, AE(E&M), Mob: eewtpnangloi@gmail.com ISSUED BY P.R.O. (WATER)

Regd. Office: 9/1 R. N. Mukherjee Road, 8th floor, Birla Building, Kolkata -700 001

SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 12th May, 2020 and 15th January, 2021.

In terms of Section 108 of the Companies Act, 2013, applicable Rules thereon and

For Birla Tyres Limited

Place: Mumbai. Saurabh Mantri Date: 02™ August, 2021 Company Secretary





# दीपक फर्टिलायझर्स ॲण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड

CIN: L24121MH1979PLC021360 नोंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय: साई हिरा, सर्व्हे क्र. ९३, मुंढवा, पुणे – ४११ ०३६ | वेबसाईट: www.dfpcl.com,

इंवेस्टर रिलेशन: investorgrievance@dfpcl.com, टेली.क्र.: +९१२०६६४५८०००,

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग / इतर दक्श्राव्य पद्धतीने घेण्यात येणार असलेली ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा, बुक क्लोजर व लाभांशाबाबत माहिती

याद्वारे सूचित करण्यात येते की कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') मधील तरतुदी, दि. ५ मे, २०२०, दि. ८ एप्रिल, २०२० आणि दि. १३ एप्रिल, २०२० रोजीच्या परिपत्रकोसह वाचण्यात येणाऱ्या दि. १३ जानेवारी, २०२१ रोजीचे एमसीए परिपत्रक (एकत्रितपणे 'एमसीए परिपत्रके' असा उल्लेख करण्यात येईल) आणि दि. १२ मे, २०२० रोजीच्या सेबी परिपत्रकासह वाचण्यात येणाऱ्या दि. १५ जानेवारी, २०२१ रोजीच्या सेबी परिपत्रकाचे पालन करीत कंपनीची ४१**वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम")** गुरुवार, दि. २६ ऑगस्ट, २०२१ रोजी स. ११.०० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ("व्हीसी") / इतर दकश्राव्य माध्यमाद्वारे ("ओएव्हीएम") एकाच ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय घेण्याचे ठरविण्यात आले आहे जीथे **४१व्या एजीएमच्या सूचनेत नमूद करण्यात आलेले कामकाज करण्यात येईल.** 

सदर एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांचे पालन करीत कंपनीने ४१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि २०२०-२१ या आर्थिक वर्षांचा वार्षिक अहवाल कंपनी/ डिपॉझिटरी पार्टीसिपंटकडे ईमेल ॲड्रेस नोंदविलेल्या सर्व सभासदांना केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धर्तीने पाठविण्यात येत आहे.

४१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा वित्तीय अहवाल कंपनीच्या वेबसाईटवर म्हणजे www.dfpcl.com येथे, बीएसई लिमिटेड ची वेबसाईट, www.bseindia.com येथे आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड ची वेबसाइट www.nseindia.com येथे आणि कंपनीचे निबंधक आणि शेअर ट्रान्सफर एजेंट केफिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (यापुढे "केफिन" असा उल्लेख करण्यात येईल) च्या https://evoting.kfintech.com या वेबसाइटवरसुद्धा उपलब्ध राहतील.

## ईमेल ॲड्रेस नोंदविण्याची / अद्यतन करण्याची पद्धत:

- ज्या सभासदांकडे मूर्त स्वरूपातील समभाग आहेत परंतु कंपनीकडे ईमेल ॲड्रेस नोंदविलेला / अद्यतन केलेला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी तो https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx येथे क्लिक करून अथवा einward.ris@kfintech.com किंवा investorgrievance@dfpcl.com येथे ईमेल पाठवून नोंदवावा/अद्यतन करावा.
- ज्या सभासदांकडे अमूर्त स्वरूपातील समभाग आहेत परंतु आपल्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटकडे ईमेल ॲड्रेस नोंदविलेला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे डीमॅट खाते असलेल्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटकडे आपले ईमेल ॲड्रेस नोंदवावेत/ अद्यतन करावेत.

लाभांश प्राप्त करण्यासाठी अधिदेश नोंदविण्याची पद्धत:

सभासदांना विनंती आहे की त्यांनी खालीलप्रमाणे आपल्या बँक खात्याचे तपशील नोंदवावेत/अद्यतन करावेत:

GLR

- समभाग अमूर्त स्वरुपात धारण करीत असल्यास त्यांचे डीमॅट खाते असलेल्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटकडे आवश्यक ती कागदपत्रे सादर करून.
- समभाग मूर्त स्वरुपात धारण करीत असल्यास समभागधारकांनी केफिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडकडे आपले नाव व खात्याचा तपशील असलेला एक कॅन्सल केलेला स्वाक्षुांकित चेक आणि पॅन कार्डच्या स्वाक्षुांकित प्रतीसह प्रथम समभागधारकाने स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राची स्कॅन केलेली प्रत सादर करावी जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये थेट लाभांश प्राप्त होईल.

कंपनीद्वारे आपल्या सर्व सभासदांसाठी **४१व्या एजीएमच्या सूचनेत** नमूद करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर मतदान करण्यासाठी दूरस्थ ई-मतदान सुविधा ('दूरस्थ ई-मतदान') उपलब्ध क्रून देण्यात येत आहे. याशिवाय, कंपनीद्वारे एजीएम सुरु असतांना ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून मतदानाची ('ई-मतदान') सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. अमूर्त स्वरूपातील, मूर्त स्वरूपातील समभाग धारण करणाऱ्या आणि आपले ईमेल ॲड्रेस न नोंदविलेल्या सभासदांसाठी एजीएमॅमध्ये सहभागी होण्याची आणि दूरस्थ ई-मतदान / ई-मतदानाची सविस्तर प्रक्रिया ४१व्या एजीएमच्या सूचनेत देण्यात आलेली आहे. सदर अधिनियमातील अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी/ ओएव्हीएम द्वारे ऐजीएममध्ये सहभागी होणाऱ्या सभासदांची उपस्थिती कोरमसाठी ग्राह्य धरण्यात येईल.

कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ मधील नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ मधील नियम ४२ सह वाचण्यात येणाऱ्या कंपनी अधिनियम, २०१३ मधील अनुच्छेद ९१ च्या अनुषंगाने कंपनीची सभासद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तके शुक्रवार, दि. २० ऑगस्ट, २०२१ ते गुरुवार, दि. २६ ऑगस्ट, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीची ४१वीं वार्षिक सर्वसाधारण सभा आणि, गुरुवार, दि. २६ ऑगस्ट, २०२१ रोजी घेण्यात येणाऱ्या ४१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी जाहीर केल्यास, ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा लाभांशाच्या वितरणासाठी बंद ठेवण्यात येतील. येत्या एजीएममध्ये लाभांशाची शिफारस करण्यात आल्यानंतर तो ज्यांनी आपल्या बँक खात्याचे तपशील अद्यतन केलेले आहेत अशा समभागधारकांना विविध प्रकारच्या ऑनलाईन हस्तांतरण पद्धतींचा वापर करीत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देण्यात येईल. ज्या समभागधारकांनी आपल्या बँक खात्याचे तपशील अद्यतन केलेले नाहीत अशा समभागधारकांना लाभांश अधिदेश / धनादेश नोंदणीकृत पत्त्यावर पाठविण्यात येतील, परंतु यासाठी संपूर्ण देशातील टपाल सेवा सरळीतपणे उपलब्ध असणे आवश्यक आहे.

दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड करिता

Recorded in Assessment

Chakraborty Miss Sheela

Haradhan Chakrawarty

Mrs Rekha Harry Swamy

Smt Khasubai Jagannath

Gaikwad Mrs Ashwini

Sanjay Kuchekar Mrs

Rekha Shailesh

Mahindrakar

Bharti Raju Khawle Mrs

स्वा \ -रितेश चौधरी कंपनी सचिव

स्थान: पुणे दिनांकः २ ऑगस्ट, २०२१

No application Tenure of land

# PUNE CANTONMENT BOARD PUBLIC NOTICE

SUB: TRANSFER OF FLAT/OFFICE/SHOP/GODOWN/BASEMENT ETC.

It is notified for the information of the General public that the following applicants / persons have given notice Under Section 81 (1) Cantt. Act 2006 for making changes in the Assessment Register for taxation purpose only. Pune Cantonment Board will not be liable in case of any dispute regarding title of the said flat/shop/Office/ store etc. The changes do not confer any rights in the title interest on Land / Property. Further it does not amount to regularization of unauthorized construction/encroachment and / or change in purpose if any in the subject property. The Pune Cantonment Board has right to take action under existing laws against unauthorized constructions/encroachment change in purpose of usage of property & any other violations. House No. / Property No. / Name of HOR as per Name of Present Name of Persons to be Mode of Transfer

Assessee as per

NO	application	renure or land	GLR	Assessment Register	Register.	
1	3.9.2019	Sy.No. 390/808 (Lease) Owned by Central Govt. Shop No. 11 Wonderland Co-Op HsgSoc Ltd, 7 M.G. Road, Pune		Mr Mustaq H Dhariwala	Mr Rehana Mohammed Ishraque Khan	Deed of Assignment regd at HVL 6 at sr no. 7014/2019 dt 3.7.2019, SOC NOC, Share Certificate,
2	21.6.21	Sy. No. 390/1597 (Lease) owned by Central Govt. Second Floor Rear portion 38 M G Road, Pune 1	Solanki	T J D'mello	Mrs Rashida Zainuddin Sariya Mr Zainuddin Fidahusein Sariya	Agreement for Assignment and Transfer regd at HVL 10 at sr no. 3496/2020 dt 12.2.2020, SOC NOC, Share Certificate
3	6,6.2019	Sy.No. 390/2506 (Lease) owned by Central Govt. Office No. 24-A amended as Office no. 25, Yogesh House 2412 G.T. Road, Pune	Enterprises Partnership Firm its partner Shri	Yogesh S Kalra	Mr Farooque Hamdule	Indenture regd at HVL 2 at Sr no. 1054/ 2018 dt 6.2.2018, Undertaking & Indemnity Bond noted and regd at 977/ 20.10.20, Affidavit noted and regd on 4.6.2019, Memorandum of Understanding dt 29.8.2018, Bldr NOC dt 28.4.2021
4	6.4.21	Sy.No. 251 (Free Hold) Owned by Central Govt. Shop No. 12 Sterling Centre Premises Co-Op Hsg Soc Ltd (South west Corner Ground floor), 11 Moledina Road, Pune	M/s H.J. Enterprises Registered Partnership firm	CAFÉ MAHANAAZ	CAFÉ MAHANAAZ Through partners Smt Muluk Jalal Aryaei & Smt Zahara Mohammed Saleh Jafferee	Deed of Confirmation regd at HVL 11 at sr no. 7613/2009 dt 31.8.2009, Shop Act Licencedt 2.1.1989, Affidavit noted andregd at Sr no. 904 dt. 27.7.21, Sr no. 775/25.6.21 dt 25.6.21, Deed of Retirement dt 1.10.1988, Death certificate of Mrs KhadijehYawari
5	22.2.18	Sy no. 390/857 (Old Grant) Owned by Central Govt First Floor Office no. 4 Kumar Pavilion, 2424 G T Road, Pune 1		Sayyed	Mrs Vandana Arvind Khandelwal	Deed of Assignment regd at HVL 11 at sr no. 7241/2017 dt 5.8.2017, Affidavit noted and regd at sr no. 1330/2021 dt 15.6.2021, SOC NOC
6	13.3.20	Sy.No. 390/1708 (Old Grant) Owned by Central Govt. Flat no. N-2 Thacker House Co-Op Hsg Soc Ltd, 2418 G.T. Road, Pune 1	2. Arnavaz Phiroze	D C Chetwani	Mrs Armity Shapoor Irani	Search Report dt. 14.4.2021, Indemnity noted and regd at 1574/2021 dt 22.4.2021, Affidavit noted and regd at 1361/2021 dt 5.2.2021, Release Deed dt. 6.3.2017, Death Certificate of Irani Shapoor Homi, Will dated 20.2.2014, Affidavit noted and regd at 307/2020 dt 29.1.2020, sr no. 306/2020 dt 29.1.2020, Deed of Transfer regd at HVL 2 at sr no. 2725/2001 dt 11.4.2001, Power of Attorney dt 17.11.1979, SOC NOC Share Certificate
7	25.4.18	Flat no. 105 Devang Co-op Hsg Soc Ltd, Fatimanagar, Pune (Collectorland)		Narayan G Bhagwat	Sanjay Madhukar Bhagwat	Death Certificate of Narayan G Bhagwat, SOC NOC, Share Certificate, Affidavit noted and regd at Sr no. 36 dt 17.10.2020 Will regd at HVL 6 at sr no. 6528/2005 dt 7.11.2005
8	30.9.20	Flat no. 203 C-wing, Pancharatna Co-op Hsg Soc Ltd, Sy no. 18/2 Bhairobanala, Pune (Collector land)		Ashok Rana	Mrs Rohini C D'souza	Deed of Assignment regd at HVL 3 at sr no. 3097 /2020 dt 28.5.2020, SOC NOC, Share Certificate
9	18.11.20	Upper Floor Flat No. 3, Wing III, Mihir Co-op Hsg Soc Ltd, Fatimanagar, Pune (Collector land)		S R Bhagwat	Mr Aditya Sanjay Bhagwat	Deed of Gift regd at HVL 11 at sr no. 4025 /2016 dt 20.4.2016, Affidavit dt 29.12.2020, Share Certificate, Order of Sub-Registrar Co-operative Society, Pune (4) dt 19.5.2018
10	13.10.20	Flat No. M 5, B-wing, Manish Darshan Co-op Hsg Soc Ltd Fatimanagar, Pune (Collector Land)		Mrs Sova Chakraborty	Shri Swapan Haradhan Chakarbarty Shri Mukul Haradhan Chakraborty Shri Pradeep Haradhan Chakraborty Miss Sheela	Death Certificate of Mrs Sova Chakraborty, SOC NOC, Share Certificate, Affidavit noted and regd at XIII/16 dt 25.9.2020

Any person having any objection / claim against the proposed changes are required to submit his / her objection in writing within 30 days from publication of this notice along with documentary evidence in support of their objection / claim. In case no such claim / objection is received, necessary changes as specified above will be carried out in the Assessment Register & no further claim will be entertained.

J M Gaikwad

Sd/xxx CHIEF EXECUTIVE OFFICER PUNE CANTONMENT BOARD

25.9.2020



महेश सहकारी बँक लि., पुणे मुख्य कार्यालय : ३७२/७३/७४, मार्केटयार्ड, गुलटेकडी, पूणे – ४११०३७ फोन नं. (०२०) २४२६३३४१/४२/४३

E-mail: msbl@maheshbankpune.in Website: www.maheshbankpune.in

### ताबा नोटीस

ज्या अर्थी खाली सही करणार **महेश सहकारी बँक लि.,पुणेचे** प्राधिकृत अधिकारी, यांनी दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रूल्स २००२ चे सेक्शन १३(१२) आणि रूल ९ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खालील नमूद कर्जदार, सहकर्जदार, जामीनदार यांना दि. २४/०३/२०२१ रोजी मागणी नोटीस बजावली होती, त्यांनी सदर नोटीसीतील नमूद केलेली बँकेला येणे असलेली सर्व रक्कम. सदर नोटीसीच्या तारखेपासून/नोटीस प्राप्त पासून ६० दिवसांच्या आत परत करावी.

खालील नमूद कर्जदार, सहकर्जदार, जामीनदार हे सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, विशेषतः कर्जदार, सहकर्जदार, जामीनदार आणि सर्वसाधारण जनता यांना नोटीस देणेत येते की, खाली सही करणार सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) व रुल ९ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या स्थावर मालमत्तेचा २९/०७/२०२१ रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार, सहकर्जदार, जामीनदार व सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर स्थावर मालमत्ता संदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास महेश सहकारी बँक लि. पूणे, नाना पेठ शाखा यांना दिनांक ३०/०६/२०२१ अखेर येणे असलेली रक्कम हौसिंग कर्ज खाते क्र. ८१ रुपये १२,३३,३२४/- व दि. ०१/०७/२०२१ पासून व्याज व खर्च चे अधिन राहील. सुरक्षित आस्ती सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सेक्शन ५३(८) अंतर्गत तरतूदीकडे वेधून घेतले जात आहे.

#### कर्जदार सह कर्जदार व जामीनदार यांची नावे व पत्ते

कर्जदार सौ. माया नंदकुमार अगरवाल व सहकर्जदार : १) श्री. नंदकुमार रोशनलाल अगरवाल, २) श्री. प्रविण नंदकुमार अगरवाल, ३) श्री. निलेश नंदकुमार अगरवाल, ४ श्री. चेतन नंदकुमार अगरवाल, ५) श्री. संतोष नंदकुमार अगरवाल – पत्ताः अ) ३२२ नाना पेठ, पुणे–२ ब) इशा पर्ल, फ्लॅट नं.११०६, बिल्डींग नं. ई, स. नं. ४४, हिस्सा नं.१+२, २/२ कोंढवा खुर्द, ता. हवेली, जिल्हा पुणे–४११०४८

जामीनदार - १) श्री. सागर ज्ञानेश्वर कशाळे, स.नं. १२०, जयभवानी नाका, पौडरोड, कोथरूड, पुणे–४११०३८, २) श्री. विलास खंडोबा कशाळे, ३९५/ब, स्वरांजली अपार्टमेंट, सदाशिव पेठ, पूणे–४११०३०.

#### तारण मालमत्तेचा तपशील

इशा पर्ल, फ्लॅट नं.११०६, बिल्डींग नं. ई., स. नं. ४४, हिस्सा नं. १+२, २/२ कोंढवा खुर्द, ता. हवेली, जिल्हा पुणे क्षेत्र १३०० स्क्वे.फूट.(बिल्टअप) बाल्कनी, टेरेस व कार पार्किंगसह.

(श्रीकांत जाधव) प्राधिकृत अधिकारी दिनांक : २९/०७/२०२१ महेश सहकारी बँक लि. पणे

PUNE CANTONMENT BOARD

the property known as House No. 533

V P Street, GLR Sy. No. 390-139

**PUBLIC NOTICE** General Public is hereby informed that

admeasuring 671.00 sqft Pune Cantonment is held on Old Grant Terms. The recorded HoR is Ratanchand Dongarsi Shah. Mr. Amit Laxmikant Shah submitted application dt. 24.2.2021 for mutation on the basis of following documents - (i)Death certificate of late Laxmikant R Shah expired on 30.03.2006 (ii)Death certificate of late Ratanchand Dongarsi Shah expired on 25.6.1956 (iii)Affidavit dt 29.7.2011 executed by Shri. Amit L Shah (iv)Death certificate of Kalyan Ratanchand Shah expired on 03.08.2011 (v)Affidavit dt 21.7.2012 executed by Shri Ankit Kalyan Shah (vi)Power of attorney dt 06.12.2012 executed by Mrs. Aarti Atul Shah in favour of Ankit Kalyan Shah (viii)Admission Deed dt. 10.2.2021 Regd at HVL-23 Sr No. 3516/2021 (viii)Two Affidavits dt. 23.2.2021 executed by Mr. Amit Laxmikant Shah After mutation, name of the lessees, to be recorded in the General Land Register are as under : [1] Mr. Amit Laxmikant Shah [2] (i)Smt. Rajani Kalyan Shah (ii)Mr. Ashwin Kalyan Shah (iii)Mrs. Aarti Atul Shah (iv)Mr. Ankit Kalyan Shah Any person having any objection for aforesaid mutation, he/she may file his/her objection in writing to the Lands Section of Pune Cantonment Board within 30 days of publication of this notice. Office of Pune Cantonment Board reserves right to revoke the mutation, if it is subsequently revealed that, the applicant had concealed material facts or misrepresented the facts. Signed at Pune on this 28 day of July 2021.

> Chief Executive Officer, Pune Cantonment Board (Amit Kumar)

जीवनसाथीच्या निवडीसाठी एकमेव मंगल मार्ग दर रविवारी लोकसत्ता तून जीवनसाथी



यवत शाखा : पूर्ण-सोलापुर रोड, यवत, तालुका दाँड, पूर्ण - ४१२२१४ फोन नं. : ०२११९-२७५०७७

ईमेल : yewat@bankofbaroda.co.in येवसाईट : www.bankofbaroda.com

### ताबा नोटीस (फक्त स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी खाली सही करणार बँक ऑफ बडोदाचे अधिकृत अधिकारी यांनी, दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(१२) व रूल ३ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेले कर्जदार व जामीनदार यांना त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या तारखांना मागणी नोटीस बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत त्यांच्या नावासमोर नमूद केलेली, बँकेला येणे असलेली रक्कम सदर नोटीस मिळालेल्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करावी

कर्जदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार व सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) व रूल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार व जामिनदार यांच्या नावासमोर नमद केलेल्या गहाण मालमत्तांचा दि. 39/00/२०२९ रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार, तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तांसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो वैंक ऑफ वडोदा यांना खाली नमूद केलेली येणे असलेली रक्कम आणि त्यावरील व्याज यांच्या अधीन राहील. सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्या सेक्शन १३(८) अंतर्गत तरतुर्दीकडे वेधून घेतले जात आहे

अ. क्र.	कर्जदार आणि जामीनदार यांची नावे	येणे रक्कम	मागणी नोटीसीची तारीख ताबा घेतल्याची तारीख
٩	कर्जदार : श्री. संतोष पंडित डोरगे	रु. ४,८१,१४३.०८/– दि. १७/०२/२०२१ रोजी + त्यावरील सेवा न दिलेले व्याज + त्यावरील लागू न केलेले व्याज आणि सदर रक्कम परत	10/ -1/ 1-11
		करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज, आकार, खर्च आणि इतर वित्त	३१/०७/२०२१

चौ. फू. आणि एकूण विक्रियोग्य क्षेत्रफळ ४८१ चौ. फू.), मंगलदृष्टी बिल्डिंग, गट नं. ४७/११ आणि ४७/१२, गाव मरगळवाडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथे स्थित., **चतुःसीमा : उत्तरेस :** मोकळी जागा आणि फ्लॅट नं. सी–८, **दक्षिणेस :** फ्लॅट नं. सी–९८, पूर्वेस : पॅसेज डक्ट आणि फ्लॅट नं. सी-८, पश्चिमेस : मोकळी जागा

कर्जदार: मे. योगीराज कलेक्शन, रु. १५,००,०००/- दि. २६/०४/२०२१ रोजी + त्यावरील सेवा न 28/08/2029 दिलेले व्याज + त्यावरील लागू न केलेले व्याज आणि सदर रक्कम परत प्रोप्रा. गणेश बाळासाहेब डोरगे 39/00/2029 करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज, आकार, खर्च आणि इतर वित्त स्थावर मालमत्तेचा तपशील : शॉप नं. २२४ आणि २२६ चे साधे गहाणखत, क्षेत्रफळ अनुक्रमे २८७ आणि ३৭४ चौ. फू., ग्रामपंचायत

मालमत्ता नं. ६६०/३४, ययत ग्रामपंचायत मधील भुलेश्वर मार्केट बिल्डिंग, गट नं. ४३१/१, ग्रामपंचायत ययत, तालुका दौंड, पुणे – ४१२२१४ यांच्या हद्दीत, श्री. बाळासाहेब गुलाबराव डोरगे, **शॉप नं. २२४ ची चतुःसीमा : उत्तरेस :** शॉप नं. २२६, **दक्षिणेस :** शॉप नं. २२३, पूर्वेस : मोकळी जागा, पश्चिमेस : मोकळी जागा / जिना, शॉप नं. २२६ ची चतुःसीमा : उत्तरेस : शॉप नं. २०५, २०६, दक्षिणेस : शॉप नं. २२४, पूर्वेस : मोकळी जागा, पश्चिमेस : शॉप नं. २२५

दिनांक : ३१/०७/२०२० ठिकाण : यवत

(ललित निनाजी नाले) मुख्य प्रबंधक व अधिकृत अधिकारी, बँक ऑफ बडोदा

# **ZĒ INDIA**

## झेडएफ स्टिअरिंग गिअर (इंडिया) लिमिटेड रजि. ऑफिस : गट नं. १२४२/४४, वढू बुद्रुक, ता. शिरूर, जि. पुणे - ४१२ २१६. CIN: L29130PN1981PLC023734,

Email ld: enquiry@zfindia.com, Website: www.zfindia.com, टेलि.: Tel: 020-67289900, फॅक्स : 02137-305302 ४१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस, बुक-क्लोजर आणि ई-व्होटिंग विषयी सूचना

सर्व संबंधितांना या सूचनेद्वारे कळविण्यात येते की, झेड. एफ. स्टिअरिंग गिअर (इंडिया) लिमिटेड या कंपनीच्या सभासदांची ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दिनांक २८ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी १०.३० (भारतीय प्रमाणवेळेनुसार) वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तसेच अन्य दृक-श्राव्य माध्यमाच्या (VC/OAVM) सहाय्याने, आयोजित करण्यात येत आहे.

एम.सी.ए. परिपत्रक दि. १३ जानेवारी २०२१ सह वाचले जाणारे दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२० ची परिपत्रके व सेबी या संस्थेने दिनांक १२ में २०२० व १५ जानेवारी २०२१ रोजी प्रसिद्ध केलेली परिपत्रके (ज्यांचा एकत्रित उल्लेख 'परिपत्रके' असा केला आहे) अशा सर्व परिपत्रकांच्या एकत्रित संदर्भांनुसार ४१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस आणि आर्थिक वर्ष २०२०-२१ चा वार्षिक अहवाल, इलेक्ट्रॉनिक दळणवळण साधनांच्या सहाय्याने, ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनीकडे/रजिस्ट्रारकडे नोंदविलेले आहेत किंवा डिपॉजीटरीजकडून उपलब्ध झाले आहेत, अशा सर्व समासदांना सदरह वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस आणि वार्षिक अहवाल पाठवण्याची प्रक्रिया दिनांक ३१ जुलै २०२१ रोजी पूर्ण करण्यात आली आहे.

कंपनी कायदा, २०१३ (द ॲक्ट) कलम ९१ आणि सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स, २०१५ मधील नियमन ४२ मधील तरत्दीनुसार (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स ॲंड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतरण नोंद बुक, **शनिवार दिनांक २१ ऑगस्ट** २०२९ पासून शनिवार दिनांक २८ ऑगस्ट २०२९ (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील, हे देखील या नोटीसद्वारे सूचित करण्यात येत आहे. वरील दस्तावेज/कागदपत्रे कंपनीच्या संकेतस्थळावर www.zfindia.com तसेच स्टॉक एक्स्चेंज, म्हणजेच बी.एस.ई. लिमिटेड या संस्थेच्या

संकेतस्थळावर www.bseindia.com आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिंसेस (इंडिया) लिमिटेड ('CDSL') यांच्या ई-व्होटिंग वेबसाईट www.evotingindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. कंपनी कायदा, २०१३ मधील कलम १०८ सह वाचल्या जाणा-या, कंपनी (मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ आणि सेबी रेग्युलेशन्स २०१५ मधील नियमन ४४ (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) च्या तरतुदीनुसार कंपनीतर्फे सभासदांना ई-व्होटिंग सुविधेअंतर्गत सभासदांना नोटीसमध्ये नमूद केलेल्या मुद्यांवरील ठरावांवर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मतदान करण्याचा हक इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे पुरविण्यात येत आहे. रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंग प्रक्रियेची व वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहभागी होण्याची तपशीलवार माहिती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीसमध्ये दिलेली आहे.

१. ई-व्होटिंगबाबत सूचना हा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीसचा अविभाज्य भाग असून कंपनीच्या संकेतस्थळावर व सी.डी.एस.एल. च्या ई-व्होटिंग संकेतस्थळावर तो उपलब्ध आहे.

२. सभासदांचे ई-व्होटिंग अधिकार, कंपनीच्या समभाग भांडवलात सभासदांनी, दिनांक २० ऑगस्ट २०२१ या 'कट-ऑफ' तारखेपर्यंत, धारण केलेल्या समभागांच्या प्रमाणानुसार राहतील. नोटीस पाठविल्याच्या तारखेनंतर 'कट-ऑफ' तारखेअखेर कंपनीचे समभाग धारण करणारी कोणतीही सभासद व्यक्ति नोटीसमध्ये ई-व्होटिंग संदर्भात दिलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून ई-व्होटिंग प्रक्रियेद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावू शकेल.

 'रिमोट ई-व्होटिंग पोर्टल' दिनांक २५ ऑगस्ट २०२१, सकाळी ९.०० वाजल्यापासून ते दिनांक २७ ऑगस्ट २०२१, सायंकाळी **५.०० वाजेपर्यंत** खुले राहील. दिनांक २७ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५.०० नंतर 'रिमोट ई-व्होटिंग' साठी अनुमती दिली जाणार नाही व त्यानंतर सी.डी.एस.एल. यांचेतफें 'रिमोट ई-व्होटिंग मोड्यूल' निकामी करण्यात येईल.

४. ज्या समासदांकडे कंपनीचे समभाग 'कट-ऑफ' तारखेच्या अखेरीस प्रत्यक्ष स्वरूपात अथवा डिमेंट स्वरूपात आहेत, असे समासद इलेक्ट्रॉनिक पद्धतीने रिमोट ई-व्होटिंग कालावधीत अथवा वार्षिक सर्वसाधारण सभेत ई-व्होटिंग प्रक्रियेद्वारे आपले मतदान करू शकतात. ई-व्होटिंग प्रक्रीयेद्वारे रिमोट ई-व्होटिंग पद्धतीने मतदान केल्यानंतरही कोणताही सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहभागी होय्

शकतो, तथापि त्याला पुन्हा मतदान करता येणार नाही. ५. ज्यांनी रिमोट ई-व्होटिंग पद्धतीने मतदान केलेले नाही अशा सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदानाची

सुविधा वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल,

०२ ऑगस्ट, २०२१

६, ज्या व्यक्तीचे नांव सभासद यादीमध्ये नोंदले गेले आहे किंवा 'बेनीफिशयल ओनर' म्हणून 'कट-ऑफ तारखेच्या अखेरीस' नोंदले गेले आहे असे सर्व सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेत 'रिमोट ई-व्होटिंगसाठी' पात्र राहतील.

ई-व्होटिंग संदर्भात किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहभागी होण्याबाबत काही शंका किंवा तक्रारी असतील तर सभासदांनी हेल्प सेक्शनमध्ये 'नेहमी विचारले जाणारे प्रश्न' (FAQs) मध्ये आणि www.evotingindia.com या संकेतस्थळावर अथवा ई-व्होटिंग मार्गदर्शिका (मॅन्यूअल) मध्ये त्याबाबत खुलासा पहावा किंवा helpdesk.evotingcdsindia.com या पत्त्यावर ई-मेलद्वारे संपर्क करावा. इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे ई-व्होटिंग संदर्भात आणि व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याबाबत असणा-या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी श्री. राकेश दळवी (मॅनेजर, सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए-विंग २५वा मजला, मॅरेथॉन 'फ्युच्युरेक्स', मफतलाल मिल कम्पाउंड, एन. एम. जोशी मार्ग, मुंबई-४०००१३ यांचेशी संपर्क करावा किंवा helpdesk.evotingcdsindia.com यांचेशी ई-मेलद्वारे संपर्क करावा किंवा श्री. नितीन कुंदर (०२२-२३०५ ८७३८) किंवा श्री. राकेश दळवी (०२२-२३०५ ८५४२) किंवा श्री. मेहबूब लखानी (०२२-२३०५ ८५४३) यांचेशी संपर्क साधावा.

झेडएफ स्टिअरिंग गिअर (इंडिया) लि. करिता,

सतीश मेहता कंपनी सचिव

epaper2108k30atha.com

11 7.10.20

Land)

Flat No. 1, Bldg II, Basantrai Co- --

op Hsg Soc Ltd, Sy no. 75/ B

Ghorpuri Village, Pune (Collector)

Death Certificate of Jagannath M

Gaikwad, SOC NOC, Share Certificate

Affidavit dt 24.9.2020, Affidavit dt

(AMIT KUMAR)